



सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ११, अंक ८]

सोमवार, मार्च ३, २०२५/फाल्गुन १२, शके १९४६

[पृष्ठ २, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक १०

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हादंडाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग यांजकडून

विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका

संदर्भ :-

१. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील निर्णय क्रमांक : विकास ११२५/प्र.क्र.०५/का-५,

दिनांक ३ फेब्रुवारी २०२५.

अधिसूचना

क्रमांक गृहशाखा/एमएजी-३/गु.काम नियुक्ती/विकाअ/२०२५.— संदर्भाधिन शासन निर्णयाव्दारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून मी, किशन ना. जावळे, जिल्हादंडाधिकारी रायगड, जिल्हा रायगड खालीलप्रमाणे अनुसुचिमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या एकूण ४ व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करित आहे. ही नियुक्ती सामान्यतः निर्णय निर्गमित केल्याच्या तारखेपासून सदर गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्ती त्यांच्या वयाच्या ६५ वर्षापर्यंत चालू राहील व वयाच्या ६५ वर्षांनंतर ते अनर्ह ठरतील. तसेच राज्य शासनास विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी केव्हाही कोणतीही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील. ही मुदत संपताच किंवा ती त्यापुर्वीच संपुष्टात आणण्यांत आल्यास विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी प्राप्त झालेले सर्व साहित्य संबंधीत पोलीस ठाणे, तहसिल किंवा जिल्हाधिकारी यांचे कार्यालयात तात्काळ परत करण्याची जबाबदारी सर्वस्वी विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची राहील.

२. विशेष कार्यकारी अधिकारी पुढे उल्लेख केलेली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम राहतील :-

(एक) विशेष कार्यकारी अधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रातील नागरिकांचे शासकीय कामासाठी आवश्यकते नुसार ओळखीचे व रहिवासाचे प्रमाणपत्र देता येईल.

(दोन) वारंवार येणारा दुष्काळ, पूर, चक्रीवादळे आणि भूकंपासारख्या आपत्तीमुळे होणारी जिवितहानी, कोणतीही आकस्मित घटना जिच्यामुळे होणारी जिवित हानी, स्थावर मालमत्तेचे नुकसान, पुरात/नदीत वाहून गेलेले इत्यादीकरिता शोध व बचाव पथकास “आपदा मित्र” तसेच स्थानिक पातळीवर महसूल, पोलीस, होमगार्ड, अग्निशमन, आरोग्य, शिक्षण व आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागातील अधिकारी / कर्मचारी व इतर अशासकीय सदस्यांना पंचनामे तसेच इतर कार्य करणेस मदत करणे.

(तीन) ग्रामीण भागात चोरी, शांततेचा भंग आणि जनतेस व गावातील समाजास हानी पोहचविण्याचे कृत्य तसेच सण व उत्सवाच्या काळात अनुसूचित प्रकार घडू नये व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस विभागाला मदत करणे.

(चार) शासनाच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार करणाऱ्या ग्रामस्तरीय अधिकारी, नगरपालिका व महानगरपालिका स्तरावरील अधिकारी यांना आवश्यक ते सहकार्य करणे.

(पाच) निवडणुकीचे कामात मृत मतदारांची नावे, घर सोडून गेलेल्या व इतर कारणामुळे कमी झालेल्या मतदारांची माहिती निवडणूक विभागात देण्याकरिता मतदान केंद्रस्तरिय अधिकारी यांना मदत करणे.

(सहा) आपले सेवा केंद्र, महा ई-सेवा केंद्र / आधार केंद्रावर विविध कागदपत्रांकरिता नागरिकांना आवश्यक ते सहकार्य करणे.

(सात) शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, स्वच्छता, कृषि, पशुसंवर्धन इ. विषयाबाबत नागरिकांना आवश्यक ते सहकार्य करणे.

(आठ) हुंडा, व्यसनाधीनता, बालमजुरी, बालविवाह, वेढबिगारी प्रथा संपविण्यासाठी शासनास सहकार्य करणे.

(नऊ) महिला, मुले व वृद्धांचे सुरक्षेसाठी शासनाचे अधिकारी यांना सहकार्य करणे.

(दहा) प्रदूषण नियंत्रणासाठी व वाहतूकीचे नियम करण्यासाठी शासनास सहकार्य करणे.

(अकरा) पोलिसांकडून दाखल करण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या गुन्ह्यांच्या तपासामध्ये कराव्या लागणाऱ्या विविध पंचनाम्यांमध्ये पंच म्हणून काम करणे.

(बारा) समाजामध्ये एकोपा तसेच सलोख्याचे व सुरक्षित वातावरण राहावे याकरीता पोलीस विभागाच्या कामामध्ये आवश्यक ते सहकार्य करणे.

(तेरा) शासनाचे विविध सर्वेक्षणे, जनगणना, मोहिमा, अभियान यामध्ये संबंधित विभागाला आवश्यक ती मदत करणे.

(चौदा) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती “मानवसेवी” असल्यामुळे विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला कोणतेही मानधन अथवा वेतन / भत्ते अनुज्ञेय असणार नाहीत.

अनुसूची

अ.क्र.	नोंदणी क्रमांक	नाव	पत्ता
१	२०२५/२४/७८९७७१९०४८५७/१	श्री.रविंद्र गजानन पाटील	रा.फ्लॅट नं.००१, पारिजातक गृह निर्माण सोसा., ब्राम्हण आळी, अलिबाग, ता.अलिबाग, जि.रायगड
२	२०२५/२४/४७०३६६७७८०२६/२	श्री.शरद गिरधर पाटील	रा.रुम नं.१२९, गिरीश, शिवाजी नगर चेंदरे, ता.अलिबाग, जि.रायगड
३	२०२५/२४/४१९६१७६९०९१४/३	श्री.विलास हसुराम म्हात्रे	रा.गोवठणे, पो.आवरे, ता.उरण, जि.रायगड
४	२०२५/२४/२९७१९९४६६१७८/४	श्री.नरेश नामदेव म्हात्रे	रा.श्रीसाई गणेश अर्पा., अ.५, दुसरा मजला, आनंद नगर, गोवठणे, ता.उरण, जि.रायगड.

ठिकाण अलिबाग,
दिनांक २४ फेब्रुवारी २०२५.

किशन ना. जावळे,
जिल्हादंडाधिकारी, रायगड.